

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai- 400001

Scrip Code: 501700

Sub: Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir /Madam,

In terms of Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR), please find attached newspaper cuttings of the advertisement in relation to the financial results for the fourth quarter and year ended on 31st March, 2024 as specified in Regulation 33 of LODR published in Standard Post (English) and Pratahkal (Marathi) on 31st May, 2024 and the same is also being displayed on the website of the Company viz www.indinivesh.in

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

FOR INDIANIVESH LIMITED

Dinesh Nuwal

Director

DIN: 00500191

Date: 31st May, 2024

Encl: As Above

IndiaNivesh Limited

Regd. Off.: 1703, 17th Floor, Lodha Supremus, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.
Tel: +91 (22) 6240 6240 | **Fax:** +91 (22) 6240 6241 | **Email:** indianivesh@indianivesh.in | **Web:** www.indianivesh.in

CIN: L99500MH1931PLC001493

Google announces 2 bln USD for data center, cloud services

Kuala Lumpur, May 30 (UNI) Google will invest 9.4 billion ringgit (2 billion U.S. dollars) to establish its first data center and Google Cloud region in Malaysia, the tech company said on Thursday.

The data center will power Google's digital services, such as search, maps, and workspace and enable Google to deliver the benefits of artificial intelligence to users and customers across the country, the company said in a statement. It also said the cloud region will deliver high-performance and low-latency services to large enterprises, startups, and public sector organizations, allowing customers to benefit from key controls and maintain the highest security, data residency, and compliance standards. Chief Financial Officer of Alphabet and Google Ruth Porat said the investment strengthens its partnership with Malaysia to advance its "Cloud First Policy," including its cybersecurity standards.

Tengku Zafrul Abdul Aziz, minister of investment, trade and industry of Malaysia, said in a separate statement that the partnership and continued investment will accelerate the nation's digital transformation, contribute

Lava from volcano in Iceland approaching US Navy's communications masts

Reykjavik, May 30 (UNI) Lava flowing from a volcano following the eruption in southwestern Iceland is fast approaching the communications masts owned by the US Navy near the city of Grindavik, Icelandic broadcaster RUV has reported. The report said on Wednesday that defensive walls were built around the masts, and there was hope that the walls would hold lava. The Icelandic Foreign Ministry is closely monitoring the situation,

the report said. Grindavik Mayor Fannar Jonasson has expressed concerns that defences might break. "It has to be expected that if it continues like this, then something might start to give way," he said on air on RUV. The eruption in the area of the volcanic hill Sundhnukur on the Reykjanes Peninsula began on Wednesday afternoon. Before the eruption, authorities ordered that people be evacuated from Grindavik and the Blue Lagoon geothermal spa.



ITBP personnel take part in a route march ahead of the last phase of Lok Sabha polls, in Patiala on Wednesday.

Iran rules out sabotage explosion behind Raisi's helicopter crash

Tehran, May 30 (UNI) Iran on Wednesday ruled out the possibility of a sabotage explosion leading to the helicopter crash that resulted in the deaths of Iranian President Ebrahim Raisi and his entourage, local media reported.

The General Staff of Iran's Armed Forces released the second report on the causes of the helicopter crash on Wednesday, the official news

agency IRNA reported. The report said given the results of the tests on the helicopter's wreckage and remaining parts and the way the remains had been scattered at the scene of the incident, as well as their distance from the fuselage, the possibility of an explosion caused by an act of sabotage during the flight or moments before the chopper's crash into the mountain was dismissed.

No sign of electronic warfare was detected on the crashed helicopter, it said, adding that the weather conditions on the way back to Tabriz, the capital of East Azerbaijan province, would need further investigations. According to the report, the total weight of the passengers and equipment onboard was proportionate to the helicopter's maximum load

limit at the time of takeoff and during the flight. In addition, during the flight and until 69 seconds before the incident's occurrence, contact had been maintained with the crashed helicopter's flight crew on the specified frequencies, which dismissed the possibility of any disruption in the communication system or frequency interference.

US concerned about Ukraine's strikes on Russia's early warning systems

Washington, May 30 (UNI) : The United States is concerned about Ukraine's attempts to strike Russia's missile early warning systems due to the risk of

Ukraine's Military Intelligence Directorate (GUR) was responsible for the strikes.

US media earlier reported that the Biden administration is considering lifting restrictions on Ukraine to strike targets on Russian territory with US-supplied weapons, despite earlier statements that it has not given such authorisation.

Russia has been conducting a special military operation in Ukraine since February 24, 2022. President Vladimir Putin has said the operation aims to "protect people subjected to genocide by the Kiev regime for eight years." According to the president, the ultimate goal of the operation is to liberate Donbas and create conditions that guarantee Russia's security.

Russia earlier sent a note to NATO because of arms supplies to Ukraine. Russian Foreign Minister Sergey Lavrov has said any cargo that contains weapons for Ukraine will become a legitimate target for Russia.

destabilising the situation, a US official told the Washington Post on condition of anonymity.

"The United States is concerned about Ukraine's recent strikes against Russian ballistic missile early-warning sites," the official said.

The US told Kiev about its concerns about two attempted attacks last week against radar stations providing conventional air defence as well as warning of Western nuclear launches.

"These sites have not been involved in supporting Russia's war against Ukraine. But they are sensitive locations because Russia could perceive that its strategic deterrent capabilities are being targeted, which could undermine Russia's ability to maintain nuclear deterrence against the United States," the US official said.

The newspaper quoted a Ukrainian official as saying

BINAYAK TEX PROCESSORS LIMITED		
Regd. Office : 384-M, Dhabolkar Wadi, 5th Floor, Kalbadevi Road, Mumbai - 400 002 CIN : L17110MH1983PLC030245		
Statement of Standalone Unaudited Results for the quarter & year ended 31st March, 2024 (Rs. in Lakhs)		
Particulars	Quarter ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 31.03.2023 (Audited)
Total Income from Operations (Net)	5,637.18	6,078.60
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	455.84	198.47
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	455.84	198.47
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	329.24	105.52
Equity Share Capital	71.13	71.13
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as of 31.03.2024	9,246.77	9,246.77
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -		
1. Basic	46.29	14.83
2. Diluted	46.29	14.83

Note:
The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and at Company's website at www.binayaktex.com

For BINAYAK TEX PROCESSORS LIMITED
Sd/-
(Pradip Kumar Pachariwala)
Director

Mumbai,
May 30, 2024

VICTORIA ENTERPRISES LIMITED				
Regd. Office: 9th Floor, Vaibhav Chambers, Opp Income Tax Office, Bandra-Kurla Complex, Bandra-East, Mumbai 400 051 Email: contact@victoriaenterprises.co.in Website: www.victoriaenterprises.co.in				
Extract of Standalone Annual Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024 (All figures in Indian Rupees in Lacs)				
Particulars	Quarter Ended 31st March 2024 (Audited)	Year to date ended 31st March 2024 (Audited)	Corresponding 3 months ended 31st March 2023 (Audited)	Corresponding year ended 31st March 2023 (Audited)
Total Income from operations & other revenue	1.41	1130.02	0.27	1.08
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	-41.42	61.41	-17.03	-38.33
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	-41.42	61.41	-17.03	-38.33
Net Profit / (Loss) after tax (after extraordinary items)	-88.98	5.76	-10.06	-28.39
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	-	-	-	-
Equity Share Capital	50.00	50	50.00	50.00
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	0.00	-455.77	0.00	-461.42
Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)				
Basic :	-17.80	1.15	-2.01	-5.68
Diluted :	-17.80	1.15	-2.01	-5.68

Note:
1. The above audited Financial results of the Company for year ended 31st March, 2024 have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on 29th May, 2024.
2. The aforesaid Audited financial results for the Year ended 31st March, 2024 have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015.
3. The Figures of the previous year and/or period(s) have been regrouped wherever necessary.
4. The above Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.pittigroup.com.com).

For Victoria Enterprises Limited
Sd/-
(Krishna Kumar Pittie)
(Executive Director)
DIN: 00023052

Place: Mumbai
Date: 30th May, 2024

EU leaders to strip Hungary of top jobs in commission over resisting aid to Kiev

Brussels, May 30 (UNI) : A number of EU leaders are planning to "punish" Hungary for its opposition to supporting Ukraine by barring its representatives from senior posts in the European Commission following elections in June, Politico reported on Thursday, citing three diplomats familiar with the discussions. In March, the Council of the EU raised the ceiling of the European Peace Facility funding for Ukraine by establishing the Ukraine Assistance Fund, providing an extra 5 billion euros (\$5.4 billion) in military aid to Kiev, including lethal and non-lethal military equipment and training. On Monday, Belgian Foreign Minister Hadja Lahbib said that Hungary continued to block the assistance. Hungarian Prime Minister Viktor Orban's EU counterparts intend to provide his country with a weak portfolio for his stance on aid to Kiev when the new EU Commission is elected, the diplomats said. One of them was cited as saying that there was hardly "even a question" of the country being allowed to retain control of any high positions.

Biden admin considering allowing Ukraine to strike Russia with US weapons

Washington, May 30 (UNI) The Biden administration is considering lifting restrictions on Ukraine to strike targets on Russian territory with US-supplied weapons, despite earlier statements that it has not given such authorization, Politico reported.

Amid a worsening situation on the battlefield for Ukraine and the daily advance of Russian troops, the Biden administration is increasingly inclined to change its policy and allow Kiev to attack targets on Russian territory, the report said on Wednesday. The issue is "under consideration," while US Secretary of State Antony Blinken and White House National Security Advisor John Kirby continue to state that there have not been any changes in policy.

No decision has been made yet, and chances are that the Biden administration will continue to limit Kiev's ability to choose

targets in Russia, the report added.

According to an internal document obtained by the newspaper, Ukraine continues to insist in its communications with the United States that the US restrictions "significantly reduce the effectiveness of partners' assistance and neutralise the efforts made."

On Wednesday, 60 former US officials and scholars sent a letter to President Joe Biden demanding that he lift existing restrictions amid the deteriorating situation on the battlefield for the Ukrainians in the Kharkov (also known as Kharkiv) region.

The signatories of the letter include former US Special Representative for Ukraine Negotiations Kurt Volker; former US Army Europe Commanding General Ben Hodges; former Supreme Allied Commander Europe Philip Breedlove; and former US ambassadors to Russia and Ukraine.

INDIANIVESH LIMITED

Regd. Office: 1705, 17th Floor, Lodha Supremus, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013
Tel No.: 022 - 62406240 | Fax: 022 - 62406241 | Email id: icl@indianivesh.in | Website: www.icl.in.net
CIN: L99500MH1931PLC001493

STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

(Rs. in Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended 31st March, 2024	Year Ended 31st March, 2024	Year Ended 31st March, 2023	Quarter Ended 31st March, 2024	Year Ended 31st March, 2024	Year Ended 31st March, 2023
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations	46.18	186.96	147.47	106.62	830.96	317.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)	-299.71	-176.90	138.83	-266.40	240.04	-330.60
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	-299.71	-176.90	138.83	-266.40	240.04	-330.60
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	-306.19	-203.40	115.60	-227.83	253.06	-291.81
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-306.19	-203.40	115.60	-227.58	259.05	-295.63
6	Equity Share Capital	377.50	377.50	377.50	377.50	377.50	377.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	NA	-4934.77	-4731.37	NA	-3791.84	-4050.89
8	Earnings Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operations) -						
1. Basic		-0.81	-0.54	0.31	-0.60	0.67	-0.77
2. Diluted		-0.81	-0.54	0.31	-0.60	0.67	-0.77

Standalone Notes:

- The above results of the Company for the quarter and year ended on 31st March 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 29th May 2024.
- During previous year, the one of the major wholly owned subsidiary company viz. IndiaNivesh Shares and Securities Private Limited (INSSPL) - has restarted its trading terminals on NSE Cash Segment w.e.f. April 18, 2022. Vide SAT passed an order dated March 7, 2022 granting a stay on the impugned order of the NSE's Member & Core Settlement Guarantee Fund Committee (MCSGFC). However approval of Bombay Stock Exchange is still pending. Consolidated network of the Company is eroded. Directors/Management of the Company will induct the funds as and when required to meet its various cost and losses and the company will be able to meet its obligation in future course of business.
- The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard and Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The segment reporting of the Company has been prepared in accordance with Ind AS - 108 on "Operating Segment" (Refer - Annexure 1)
- Pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulation 2015 (as amended), the standalone results of the Company are available on the website of the Company www.indianivesh.in & on the website of BSE www.bseindia.com.
- Corresponding figures of the previous periods / year have been regrouped or rearranged, wherever considered necessary.

Consolidated Notes:

- The above results of the Group for the quarter and year ended 31st March 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 29th May 2024.
- The above consolidated results represent results of IndiaNivesh Limited, its subsidiaries have been prepared in accordance with Ind AS 110 - "Consolidated Financial Statement".
- The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard and Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- During Previous Year, the one of the major wholly owned subsidiary company viz. IndiaNivesh Shares and Securities Private Limited (INSSPL) - has restarted its trading terminals on NSE Cash Segment w.e.f. April 18, 2022. Vide SAT passed an order dated March 7, 2022 granting a stay on the impugned order of the NSE's Member & Core Settlement Guarantee Fund Committee (MCSGFC). However approval of Bombay Stock Exchange is still pending. Consolidated network of the Company is eroded. Directors/Management of the Company will induct the funds as and when required to meet its various cost and losses and the company will be able to meet its obligation in future course of business.
- The segment reporting of the Group and its subsidiaries has been prepared in accordance with Ind AS - 108 on "Operating Segment" (Refer - Annexure 1)
- Pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulation 2015, the consolidated results of the Group are available on the website of the Group www.indianivesh.in & on the website of BSE www.bseindia.com.
- Corresponding figures of the previous periods / year have been regrouped or rearranged, wherever considered necessary.

For IndiaNivesh Limited

Place: Mumbai
Date: 30th May, 2024

Dinesh Nuwal
Director
DIN: 00500191

शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा सेंसेक्स ६०० अन् निफ्टी २१६ अंकांनी कोसळले

नवी दिल्ली, दि. ३० (वृत्तसंस्था) : गेल्या पार दिवसांपासून शेअर बाजारत घसरणीचे सत्र सुरूच आहे. BSE सेन्सेक्स ६१७.३० अंकांच्या किंवा ०.८३ टक्क्यांच्या घसरणीसह ७३,८८५ च्या पातळीवर बंद झाला, तर NSE चा निफ्टी २१६ अंकांच्या किंवा ०.९५ टक्क्यांच्या घसरणीसह २२,४८८ वर बंद झाला. आजच्या व्यवहारात बँक आणि मीडिया शेअर्स व्यक्तिचित इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले.

घसरणीमुळे बीएसईचे बाजार भांडवल ४११.२१ लाख कोटी रुपयांवर आले. विशेष म्हणजे, या आठवड्यातच याने ४२१ लाख कोटींचा आकडा गाठला होता. म्हणजेच, अवघ्या एका आठवड्याच्या आतच त्यात १० लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. आज बीएसईवर ३९१७ शेअर्सचं व्यवहार झाले, त्यापैकी १२१३ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २५९७ शेअर्स घसरणीसह बंद झाले.

बीएसई सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ७ शेअर वाढले, तर २३ शेअर घटले. ICICI बँकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक १.१४ टक्क्यांची वाढ झाली, त्यापाठोपाठ अक्सिस बँकेचा शेअर १ टक्क्यांनी वाढला. यानंतर एचडीएफसी बँक, एसबीआय, एल अँड टी, कोटक महिंद्रा बँक आणि भारतीय एअरटेलच्या शेअर्सचे हिरेच्या रंगात बंद झाले. तर, टाटा स्टील सर्वाधिक ५.७४ टक्क्यांनी आणि टायटन ३.१७ टक्क्यांनी घसरला. यापाठोपाठ टेक महिंद्रा ३.१५ टक्क्यांनी आणि विप्रो ३.०९ टक्क्यांनी घसरून बंद झाले. बजाज फिनसर्व्हिसेस २.९१ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

ट्रेडिंग बंद होण्याच्या वेळी निफ्टीचे ५० पैकी फक्त १० शेअर्स वाढले, तर ४० शेअर्स घसरले. यातही आयसीआयसी बँकेचा सर्वाधिक फायदा झाला तर टाटा स्टीलला सर्वाधिक नुकसान झाले.

मायक्रोज इंडिया लिमिटेड

नोदणीकृत कार्यालय : ४२१, मेकर चेंबर ५, नीरम पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र भारत ४०० ०२१.
ईमेल आयडी : microse@rediffmail.com सीआयएस क्र. : L32201MH1988PLC152404 वृ. क्र. ०२२-२२२७९८१
वेबसाइट : <http://www.microseindia.com/>

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही/वर्ष अखेरकरिता लेखापरिशील वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(क. लागूता)

विवरण	तिमाही अखेर		वर्ष अखेर	
	३१.०३.२०२४ (लेखापरिशील)	३१.१२.२०२३ (अखेरलेखापरिशील)	३१.०३.२०२४ (लेखापरिशील)	३१.०३.२०२३ (लेखापरिशील)
कार्यवाहकतामूल्य एकूण उतपन्न	०.३३	(२३.७७)	०.३३	(२३.७७)
कार्यवाहकतामूल्य निव्वळ नफा	(८.०३)	(२६.०६)	(८.०६)	(२६.३०)
कार्यवाहकतामूल्य निव्वळ नफा	(८.०३)	(२६.०६)	(८.०६)	(२६.३०)
एकूण सर्वसाधारण उतपन्न (कर घडाना)	(८.०३)	(२६.०६)	(८.०६)	(२६.३०)
मिळिती रोजी भांडवल	२१६.४९	२१६.४९	२१६.४९	२१६.४९
मालमूल्य (नगद) व वित्तीय साधने/लेखापरिशील निर्दिष्ट मालमूल्य (नगदी वित्तीय साधने)	-	-	-	-
पत शेअर उतपन्न (र. १०/-प्रत्येकी)	-	-	-	-
घ. शुद्ध	-	-	-	-
घी. सौम्य	-	-	-	-

टिप:
१. वरील सेबी (सूची अंतिमवर्तना व विमोचन आवश्यकता) विनियम २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह दाखल दि. ३१ मार्च, २०२४ रोजी अखेरकरिता तिमाही लेखापरिशील वित्तीय अहवाल वित्तीय पारंपारिक संस्था आहे. दि. ३१ मार्च, २०२४ अखेरकरिता तिमाही/वर्ष अखेरकरिता वित्तीय लेखापरिशील वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट बीएसई <www.bseindia.com> व कंपनीची वेबसाइट अर्थात <www.microseindia.com> वर उपलब्ध आहे.

मायक्रोज इंडिया लिमिटेडचा वही/-
रचणूक करणारा
संचालक डीआयएन : ०३१५८६३७

दिनांक : मुंबई
दि. २९.०५.२०२४

सुदाल इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएस : L21541MH1979PLC021541
नोदणीकृत कार्यालय : ए-५, एमआयडीसी, आंबाड इंडस्ट्रियल क्षेत्र, नाशिक - ४२२ ०१०.
कार्यालय : २६ए, नीरम पॉइंट, २२७ नीरम पॉइंट, मुंबई ४०० ०२१.
दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेर लेखापरिशील वित्तीय अहवालाचा निष्कर्ष

(क. लागूता)

विवरण	तिमाही अखेर		वर्ष अखेर	
	३१ मार्च, २०२४	३१ डिसेंबर, २०२३	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४
कार्यवाहकतामूल्य एकूण उतपन्न (निव्वळ)	३,४८८.७९	३,३२५.७९	४,०४४.४३	१४,४९९.४९
अतिविशेष बाबी व असामान्य बाबी व कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	१७८.३०	(१७.७८)	(१,९२४.९९)	(३५९.४०)
अतिविशेष बाबी व असामान्य बाबी व कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	१७८.३०	(१७.७८)	(१,९२४.९९)	(३५९.४०)
अतिविशेष बाबी व असामान्य बाबी व कर घडाना सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	११४.३९	(१७.७८)	(१,९२४.९९)	(३३७.८२)
कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उतपन्न	११५.३८	(१७.७८)	(१,९२३.८८)	(३३७.५९)
इंफ्लेक्शन भाग भांडवल (दोन्ही मूल्य र. १० प्रत्येकी)	८३६.७८	८३६.७८	७३६.७८	८३६.७८
गत लेखापरिशील ताळेबंदनुसार अन्य इंफ्लेक्शन अरकण राखीव वाढला	-	-	१०८८.९५	(१९,०२९.७०)
चालू कार्यवाहकतामूल्य उतपन्न प्रति शेअर र. १० प्रत्येकीकरिता	१.७७	(०.२२)	(१५.२६)	१५.०९
सौम्य व मूळ	१.७७	(०.२२)	(१५.२६)	१५.०९

टिप:
कंपनीने सन्मा. एमसीएलटी, मुंबई यांच्याद्वारे मंजूर त्यांचे आदेश दि. १० ऑगस्ट, २०२३ रोजी अंतर्गत कंपनीच्या पीकॉप दिवाळखोरा ट्राय आरखंडा (पीआयआरपी) व गत अंतिम काही वर्षे दरम्यान उद्भवलेले तोंडे अनुभवले आहेत. सदर आदेश अंतर्गत एकूण कर र. १२५४०.९७ वसूल असून उर्वरित दि. ३० सप्टेंबर, २०२३ अखेर गत तिमाही व नऊ महिने अखेर दि. ३१ डिसेंबर, २०२३ करिता अखेरकरिता असेल. सदर कारणे दाखवा सूचना विभागाने वित्तीय कलेक्टरांच्या पुढील संपर्कावर उतर नसून त्यांचे उतर योग्य नाही आहे.

असादित लेखापरिशील र. १२४३.३९ लाख (सदर एमसीएलटी आदेशामध्ये निर्दिष्ट) अनुसार सन्मा. राष्ट्रीय कंपनी विधि अधिनियम (एमसीएलटी) यांच्या समक्ष मंजूर सदर ट्रायब्युनल दिव्ही द्वारे आदेश. कंपनी दिवाळखोरा व कर्जाबाजारीणा कोड, २०१६ अंतर्गत विहित अनुसूचक आहे.

वरील सेबी (सूची अंतिमवर्तना व विमोचन आवश्यकता) विनियम २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह दाखल तिमाही वित्तीय अहवालाचा वित्तीय पारंपारिक संस्था आहे. तिमाही वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <www.bseindia.com> व कंपनीची वेबसाइट <www.sudal.co.in> वर उपलब्ध आहे.

मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरिता सुदाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता वही/-
रचणूक करणारा
डीआयएन : ०६९२०२२४

दिनांक : मुंबई
दि. ३० मे, २०२४

MISH MISH DESIGNS LIMITED

CIN: U74999MH2017PLC302175
Reg Off: Gala No. 4, Gulati Industries, Hattibaug Love Lane, Mazgaon, Mumbai, Maharashtra, India, 400010
Website: www.mishindia.com | Email: info@mishindia.com

NOTICE

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting of the Members of the MISH DESIGNS Limited will be held on Friday, June 21, 2024 at 3:00 PM. at the Registered Office of the Company at Gala No. 4, Gulati Industries, Hattibaug Love Lane, Mazgaon, Mumbai, Maharashtra, India, 400010 to transact the business specified

Item No.	Description of the Resolution
1	To increase the authorised share capital of the company and consequent amendment to memorandum of association of the company
2	To approve issue of equity shares on preferential basis
3	To approve the issue of warrants convertible into equity shares on preferential basis

The Notice of EOGM along with Explanatory Statement is sent to Members in electronic form to the Email-IDs registered with their Depository Participants (in case of electronic shareholding) or the company's Registrar and share transfer Agent (in case of physical shareholding). For members whose Email IDs are not registered, we request shareholders to update their email IDs with the depositories/RTA as soon as possible. The Notice may also be accessed on the website of the company at www.mishindia.com and website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") www.evotingindia.com.

REMOTE E-VOTING:
In compliance with the provision of Section 108 of the Companies Act, 2013 read with the rules made there under and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The Company has offered remote e-voting facility for transacting the business through Central Depository Services (India) Limited ("CDSL") to enable the members to cast their votes electronically. Necessary arrangements have been made by the company with CDSL to facilitate e-voting. The details pursuant to the act are as under:

- The e-voting period will commence on Monday, June 17, 2024 (9:00 A.M.) and ends on Thursday, June 20, 2024 (5:00 PM.). Thereafter, the e-voting module will be disabled.
- The voting rights of Members shall be in proportion to their share of paid-up capital of the Company as on the cut-off date Friday, June 14, 2024. Once a vote is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently.
- Any person who becomes a member of the Company after dispatch of Notice and holding shares as on cut-off date may write to CDSL on the e-mail ID i.e. helpdesk.evoting@cdslindia.com requesting for the User ID and password. If the member is already registered with CDSL for e-voting, the member can use the existing User ID and Password for casting their vote through Remote e-voting. The detailed procedure pertaining to the User ID and Password is also provided in the Notice of the EOGM.

For more information, kindly refer Notice of the meeting available on the company's website and CDSL.

FOR MISH DESIGNS LIMITED
Sd/-
KAUSHAL MAHESH GOENKA
(CHAIRMAN & MANAGING DIRECTOR)
DIN: 02446587

Date: May 29, 2024
Place: Mumbai

INDIANIVESH LIMITED

Regd. Office: 1705, 17th Floor, Lodha Supremus, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013
Tel No.: 022 - 62406240 | Fax: 022 - 62406241 | Email id: icl@indianivesh.in | Website: www.icl.in
CIN: L99500MH1931PLC001493

STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

Sr. No.	Particulars	[₹ in Lakhs except EPS]					
		STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended 31st March, 2024	Year Ended 31st March, 2024	Year Ended 31st March, 2023	Quarter Ended 31st March, 2024	Year Ended 31st March, 2024	Year Ended 31st March, 2023
1	Total income from operations	46.18	186.96	147.47	106.62	830.96	317.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)	-299.71	-176.90	138.83	-266.40	240.04	-330.60
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	-299.71	-176.90	138.83	-266.40	240.04	-330.60
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	-306.19	-203.40	115.60	-227.83	253.06	-291.81
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-306.19	-203.40	115.60	-227.58	259.05	-295.63
6	Equity Share Capital	377.50	377.50	377.50	377.50	377.50	377.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	NA	-4934.77	-4731.37	NA	-3791.84	-4050.89
8	Earnings Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operations) -						
1. Basic	-0.81	-0.54	0.31	-0.60	0.67	-0.77	
2. Diluted	-0.81	-0.54	0.31	-0.60	0.67	-0.77	

Standalone Notes:

- The above results of the Company for the quarter and year ended on 31st March 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 29th May 2024.
- During previous year, the one of the major wholly owned subsidiary company viz. IndiaNivesh Shares and Securities Private Limited (INSSPL) - has restarted its trading terminals on NSE Cash Segment w.e.f. April 18, 2022. VIDE SAT passed an order dated March 7, 2022 granting a stay on the impugned order of the NSE's Member & Core Settlement Guarantee Fund Committee (MCSGFC). However approval of Bombay Stock Exchange is still pending. Consolidated network of the Company is eroded. Directors/Management of the Company will induct the funds as and when required to meet its various cost and losses and the company will be able to meet its obligation in future course of business.
- The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard and Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The segment reporting of the Company has been prepared in accordance with Ind AS - 108 on "Operating Segment" (Refer - Annexure 1)
- Pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing and Other Discloser Requirement) Regulation 2015 (as amended), the standalone results of the Company are available on the website of the Company www.indianivesh.in & on the website of BSE www.bseindia.com.
- Corresponding figures of the previous periods / year have been regrouped or rearranged, wherever considered necessary.

Consolidated Notes:

- The above results of the Group for the quarter and year ended 31st March 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 29th May 2024.
- The above consolidated results represent results of IndiaNivesh Limited, its subsidiaries have been prepared in accordance with Ind AS 110 - "Consolidated Financial Statement".
- The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard and Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- During Previous Year, the one of the major wholly owned subsidiary company viz. IndiaNivesh Shares and Securities Private Limited (INSSPL) - has restarted its trading terminals on NSE Cash Segment w.e.f. April 18, 2022. VIDE SAT passed an order dated March 7, 2022 granting a stay on the impugned order of the NSE's Member & Core Settlement Guarantee Fund Committee (MCSGFC). However approval of Bombay Stock Exchange is still pending. Consolidated network of the Company is eroded. Directors/Management of the Company will induct the funds as and when required to meet its various cost and losses and the company will be able to meet its obligation in future course of business.
- The segment reporting of the Group and its subsidiaries has been prepared in accordance with Ind AS - 108 on "Operating Segment" (Refer - Annexure 1)
- Pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing and Other Discloser Requirement) Regulation 2015, the consolidated results of the Group are available on the website of the Group www.indianivesh.in & on the website of BSE www.bseindia.com.
- Corresponding figures of the previous periods / year have been regrouped or rearranged, wherever considered necessary.

For IndiaNivesh Limited
Sd/-
Dinesh Naval
Director
DIN. 00500191

Place: Mumbai
Date : 30th May, 2024

बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

बँक ऑफ महाराष्ट्र
BANK OF MAHARASHTRA
१००, १००, १००

मुख्य कार्यालय : लोकमंजल १५०९, सिवार्जीनगर, पुणे ४११ ००५ महाराष्ट्र
दूर. क्र. ०२२-२२२७९८१ फॅक्स क्र. ०२२-२२६६५६७
ईमेल : bom132@mahabank.co.in
एआय०६/एमएच/रिजिस्ट्री/२०२४-२५ दि. ०६.०५.२०२४

विदाउट प्रीयुडिस

नोदणीकृत ए.डी मार्फत अनुच्छेद १३(२) अंतर्गत मागणी सूचना

प्रति,
१. से. एम. कलेक्शन, प्रो. प्रो. विपिन रमिकलाल शेट्टे, ए. टुकान क्र. ९, नॅट्र इस्टेट, कामगार स्ट्रिडिअम समोर सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम, मुंबई ४०० ०२८.
बी. श्री. शिवीन रमिकलाल शेट्टे, ४०४, लक्ष्मी नारायण सोपचरस, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२८.
२. श्री. शैलेश रमिकलाल शेट्टे, फ्लॉट क्र. ६०९, शिव सिटी सीएचएस, पोस्ट एंटी डेपो, दादर पश्चिम, मुंबई ४०० ०२८.
महोदय/महोदया,
विषय : सिस्युरिटायडेशन अँड रिस्कन्ट्रान ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोर्समेट ऑफ सिस्युरिटी इंस्ट्रेट अँड, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत सूचना

१. तुम्हाला विनंती जारी झालील पत सुविधा तुम्हाच्या विनंतीवर मंजूर केली होती. तुम्ही क्र. २ यांनी हमीदार म्हणून क्र. १ कडून पत सुविधा बीएस रोड शाखा कडून उपलब्ध केली होती.
२. पत सुविधांचा तपशील, पतिपत्नी पमांरि बँकेच्या नावे व सध्याची थकबाकी खालीलप्रमाणे :

अनु. क्र.	पत सुविधांचे स्वरूप व रक्कम	प्रतिपत्नी	एम्पीए तारीख
१	२	३	४
१.	१. रोख पत ६०९३५५५२९०६ २. जीईसीएल ६०३५७६२५९६९ ३. एस्टीएल ६०४६५५१२२१९	इंडस्ट्रीयल युनिट डी२बी-२०१, २ रा मजला, बी डीए, इंडस्ट्रीयल इस्टेट क्र. ४१२, अमीता टेकपार्क, गाव कोण, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे ४२१ ३०४.	३०.०४.२०२४

लेडजर बॅलन्स (०६.०५.२०२४ अनुसार)	दि. ०६.०५.२०२४ पर्यंत अत्याग व्याज	एकूण थकबाकी दि. ०६.०५.२०२४
६	७	८
रु. ६७,७२९.७७६/-	रु. १३,०४३/-	रु. ६८,६५८.८१९/-

३. तुम्ही तुम्हाच्या पूर्ण दायित्वाचे पदान करण्यत कसूर केली असल्याने, आम्ही तुम्हाची देणी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जारी मार्गदर्शक तत्वांअंतर्गत बँक/निदेशन यांच्या मार्गदर्शक तत्वांसह तुम्हाची मालमत्ता अकार्यत मालमत्ता म्हणून वगळित केली आहे.

ए.	पत सुविधा करण्यारकरिता विनंती पत्र
बी.	डिमांड प्रॉमिसरी नोट
सी.	रोख पत सुविधाकरिता करार
डी.	हमी करार
एफ.	वरील निर्दिष्टित मालमतेकरिता गहाण दस्तावेज.

४. आम्ही तुम्हाला असेही सूचित केले की, आमच्याकडे देय असलेल्या संपूर्ण रकमेच्या पुनःपदानासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी विहित अटी अनुसार बँकेने एम्पीए तारीख ३०.०४.२०२४ अनुसार अकार्यत मालमत्ता म्हणून घोषित केले आहे. आमच्या वारंवार मागणी सूचनांतरीही व मौखिक मागण्यांतरीही तुम्ही आजतागायत सदर रक्कम पदान केली नाही.

५. तुम्ही याद्वारे वरील निर्दिष्टित पत सुविधांचा स्वरूपत थकित रकमेचे पदान करावे व सिस्युरिटायडेशन अँड रिस्कन्ट्रान ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोर्समेट ऑफ सिस्युरिटी इंस्ट्रेट अँड, २००२ (सर्फेसी) अंतर्गत पाम अधिकारान्ये वरील निर्दिष्टित बँकेस पलंबित प्रक्रिया करून बँकेच्या हक्कांना वरील अनुसार बँक याद्वारे रक्कम रु. ६८,६५८.८१९/- अधिक व्याज दि. ०६.०५.२०२४ अनुसार व व प्रभार पासून कर्ज सुविधांच्या संंधात वरीलनोदीत कारणांसाठी आम्ही तुम्हाला सदर सूचनेच्या पाणीपासून ६० दिवसांच्या आत आमच्याकडे तुमचे पूर्ण दायित्वाचे पदान करण्यचे निर्देश देतो आहोत, अन्यथा बँकेच्या अनुच्छेद १३ च्या उप अनुच्छेद (४) अंतर्गत पाम अधिकारान्ये अँडच्या अंतर्गत पतिपत्नी/ पतिपत्नी मालमतेच्या संंधात सदर अँड अंतर्गत तुम्ही अन्य पभार, मूल्य व खर्च पासंगिक खर्च यांच्यासह पदान करावे. अँड अंतर्गत उपलब्ध तपशील जसे की सर्व मूल्य, पभार व खर्च त्यावरील पभार यांची कृपया नोंद घ्यावी.

अँडच्या अंतर्गत पाम तपशील खालीलप्रमाणे:

क. कर्जदारांच्या पतिपत्नी मालमत्तांचा ताबा घेणे, यामध्ये पतिपत्नी मालमतेच्या वसुलीसाठी भाडेपट्टा, अभिहस्तान्कन वा विक्रीद्वारे हस्तांतरणाचा हक्क अंतर्भूत,
बी. कर्जदारांच्या पतिपत्नी मालमतेच्या व्यवस्थापनाचा ताबा घेणे, यामध्ये यामध्ये पतिपत्नी मालमतेच्या वसुलीसाठी भाडेपट्टा, अभिहस्तान्कन वा विक्रीद्वारे हस्तांतरण करून पतिपत्नी मालमतेची वसुली करणे.
सी. पतिपत्नी मालमतेचे कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण हे हस्तांतरितांमध्ये निहित असेल तर आम्ही यांच्याद्वारे पतिपत्नी मालमतेची संबंधित सर्व हक्क हे तुमच्याद्वारे केलेले हस्तांतरण असे असेल.
डी. कोणाही व्यक्तीस ज्योनी पतिपत्नी मालमतेचे कोणतेही लेखी स्वरूपातून सूचना कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास पतिपत्नी मालमत्ता तुमच्याकडून व कोणतेही पदान तुमच्याद्वारे थकबाकी असल्यास व आमच्याकडे पदान तर त्यांनी सदर पतिपत्नी ऋणकारिता पदानांचे योग्य ते पदान करावे.

१. कृपया कायद्याच्या अनुच्छेद १३(१३) अंतर्गत सदर सूचनेच्या स्विकृती नंतर तुम्ही पूर्व सूचना देऊन पतिपत्नीसह पाम करावे.
२. कायद्याचे अनुच्छेद (१३) च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये पतिपत्नी मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

सही/-
प्राधिकृत अधिकारी व सहा. महाव्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र करिता, बीएस रोड शाखा, मुंबई

इंडियन बँक Indian Bank

इलाहाबाद ALLAHABAD
महोदय/महोदया,
बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
१००, १००, १००

मुख्य कार्यालय : लोकमंजल १५०९, सिवार्जीनगर, पुणे ४११ ००५ महाराष्ट्र
दूर. क्र. ०२२-२२२७९८१ फॅक्स क्र. ०२२-२२६६५६७
ईमेल : bom132@mahabank.co.in
एआय०६/एमएच/रिजिस्ट्री/२०२४-२५ दि. ०६.०५.२०२४

विदाउट प्रीयुडिस

नोदणीकृत ए.डी मार्फत अनुच्छेद १३(२) अंतर्गत मागणी सूचना

प्रति,
१. से. एम. कलेक्शन, प्रो. प्रो. विपिन रमिकलाल शेट्टे, ए. टुकान क्र. ९, नॅट्र इस्टेट, कामगार स्ट्रिडिअम समोर सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम, मुंबई ४०० ०२८.
बी. श्री. शिवीन रमिकलाल शेट्टे, ४०४, लक्ष्मी नारायण सोपचरस, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२८.
२. श्री. शैलेश रमिकलाल शेट्टे, फ्लॉट क्र. ६०९, शिव सिटी सीएचएस, पोस्ट एंटी डेपो, दादर पश्चिम, मुंबई ४०० ०२८.
महोदय/महोदया,
विषय : सिस्युरिटायडेशन अँड रिस्कन्ट्रान ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोर्समेट ऑफ सिस्युरिटी इंस्ट्रेट अँड, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत सूचना

१. तुम्हाला विनंती जारी झालील पत सुविधा तुम्हाच्या विनंतीवर मंजूर केली होती. तुम्ही क्र. २ यांनी हमीदार म्हणून क्र.